

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत शासनास
शिफारशी करण्यासाठी समितीची स्थापना करणे.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक:- लवेसू-२०१६/प्र.क्र.२७/सेवा-४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: १३ जुलै, २०१६.

प्रस्तावना :-

शासनसेवेत दि.१/११/२००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना "नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना" लागू आहे. सदर योजनेनुसार सेवा संपल्यानंतर किंवा सेवेत मृत्यु झाल्यास अशा कर्मचाऱ्यांना त्यांचा हिस्सा + राज्य शासनाचे समतुल्य अंशदान + त्यावरील व्याज देण्यात येते. तथापि कमी सेवा होऊन मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कमी रक्कम प्राप्त होते. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस आर्थिक दृष्ट्या कशी व कोणती मदत करता येऊ शकेल या विषयावर विधानपरिषदेमध्ये सविस्तर चर्चा झाली असता मा. राज्यमंत्री (वित्त) यांनी या विषयाचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचे सूचित केले होते. यानुसार अशी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :

दि.१/११/२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवते रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू आहे. सदर योजनेनुसार दि. १/११/२००५ नंतर सेवेत रुजू झालेला कर्मचारी सेवेत असताना मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना काय लाभ द्यावेत याविषयी सल्ला देण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

अ.क्र.	नाव	पदनाम	
१	मा.मंत्री (वित्त)	अध्यक्ष	अशासकीय सदस्य
२	मा.राज्यमंत्री (वित्त)	उपाध्यक्ष	
३	अॅड. श्री.अनिल परब (वि.प.स.)	सदस्य	
४	श्री. श्रीकांत देशपांडे (वि.प.स.)	सदस्य	
५	प्रधान सचिव (वि.सु.)	सदस्य	शासकीय सदस्य
६	प्रधान सचिव (शालेय शिक्षण विभाग)	सदस्य	
७	राज्य अभिलेख देखभाल अभिकरण	सदस्य तथा नोडल अधिकारी	
८	उपसचिव (निवृत्तीवेतन)	सदस्य सचिव	

विषयांकित प्रकरणी समितीने त्यांचा अहवाल समिती स्थापन झाल्यापासून १ वर्षाच्या आत शासनास सादर करावा.

अशासकिय सदस्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांना प्रवासभत्ता व महागाई भत्ता शासन निर्णय, वित्त विभाग दि. ३.०३.२०१० अन्वये अनुज्ञेय राहिल. सदर खर्च वित्त विभागाच्या खुद्दच्या लेखाशीर्षामधून भागविण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७१३१२४१३५२५०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ना.भा.रिंगणे
उप सचिव, वित्त विभाग

प्रति,

- १) सर्व आमदार (विधानसभा/विधानपरिषद)
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१००० प्रती),
- ३) महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
- ४) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),
- ५) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (२५ प्रती),
- ६) संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई, (१० प्रती)
- ७) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती)
- ८) मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),
- ९) वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),
- १०) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
- ११) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
- १२) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
- १३) राज्यपालांचे सचिव,
- १४) मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- १५) उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- १६) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
- १७) *विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
- १८) *प्रबंधक,, उच्च न्यायालय (मूल न्याय शाखा) मुंबई,
- १९) *प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,
- २०) *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- २१) *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- २२) *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

- २३) *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई/नागपूर/औरंगाबाद
- २४) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
- २५) आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
- २६) सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ला मजला, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०३२
- २७) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- २८) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२. (१० प्रती)
- २९) कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, १४४९,
- ३०) सदाशिव पेठ, 'संकल्प' खजिना महाल बोळ, एस.पी. कॉलेज समोर, पुणे ४११ ०३०,
- ३१) अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट पेंशनर्स असोसिएशन, १०९१,
- ३२) अनंतशयन गल्ली, लक्ष्मी निवास, दुसरा मजला, बेळगांव-०१, कर्नाटक.
- ३३) बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशन, वर्ग क्र २१, तळ मजला, छबिलदास हायस्कूल, वनमाळी हॉलसमोर, दादर (प), मुंबई-४०० ०२८.
- ३४) ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
- ३५) शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
- ३६) उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
- ३७) कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
- ३८) मंत्रालयातील सर्व विभाग,
- ३९) महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१००० प्रती)
- ४०) महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),
- ४१) मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
- ४२) सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
- ४३) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
- ४४) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
- ४५) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
- ४६) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
- ४७) तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
- ४८) सर्व जिल्ह्यांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती), संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
- ४९) सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
- ५०) सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
- ५१) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, उत्तर/पश्चिम,
- ५२) सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती),

- ५३) सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती),
५४) सर्व जिल्हयांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),
५५) कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती),
५६) कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),
५७) कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
५८) कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),
५९) कुल सचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (१० प्रती),
६०) कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगड (१० प्रती),
६१) कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (५ प्रती),
६२) बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आज्ञाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
६३) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरॅक नं. १, योगक्षेम समोर, वसंतराव
भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
६४) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड,, मुंबई ४
(५ प्रती)
६५) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल
पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)
६६) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब
गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
६७) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१
(५ प्रती)
६८) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती)
६९) वित्त विभागातील सर्व कार्यासने,
७०) निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.
७१) *पत्राद्वारे.